



Commitment, Reliability & Quality

# Cem ITD Cementation India Limited

Dept. of Corporate Services – Corporate Relationship,  
BSE Limited,  
Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,  
Mumbai 400 001.

National Stock Exchange of India  
Limited,  
Listing Department,  
Exchange Plaza, C-1, Block 'G'  
Bandra-Kurla Complex,  
Bandra (East), Mumbai 400 051.

Date  
12<sup>th</sup> July, 2025

Our Reference No.  
SEC/07/2025

Our Contact  
RAHUL NEOGI

Direct Line  
91 22 67680814  
[rahul.neogi@itdcem.co.in](mailto:rahul.neogi@itdcem.co.in)

Dear Sir,

**Sub: Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations)- Newspaper publication**  
**Scrip Code No: BSE 509496 and NSE: ITDCEM**

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of the Listing Regulations and in compliance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs from time to time in this behalf, please find enclosed herewith copies of notice published in Financial Express and Mumbai Lakshadeep newspapers on 12<sup>th</sup> July, 2025, in respect of the 47<sup>th</sup> Annual General Meeting of the members of the Company scheduled to be held on Thursday, 7<sup>th</sup> August, 2025 at 2.30 p.m. IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM).

The above is also available on the Company's website – [www.itdcem.co.in](http://www.itdcem.co.in)

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,  
For ITD Cementation India Limited

(RAHUL NEOGI)  
COMPANY SECRETARY

ITD Cementation India Limited

**Registered & Corporate Office** : 9th Floor, Prima Bay,  
Tower - B, Gate No. 5, Saki Vihar Road, Powai, Mumbai - 400 072.  
Tel.: 91-22-66931600 Fax : 91-22-66931628 [www.itdcem.co.in](http://www.itdcem.co.in)  
Corporate Identity Number : L61000MH1978PLC020435





**PREMIER ROAD CARRIERS LIMITED**  
CIN: L63900MH1968PLC425986  
Registered office: 901, Floor-9, B-Wing, Plot-211, Dalma Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021. Email: info@prclimited.co.in, Website: www.prclimited.co.in

**NOTICE OF 57TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE**  
Notice is hereby given that the 57th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Wednesday, 8th August, 2025 at 3.00 p.m. IST at the Registered office of the Company at 901, Floor-9, B-Wing, Plot-211, Dalma Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021, to transact the business, as set out in the Notice convening the AGM.  
In accordance with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-POD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October, 2024 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI"), the Notice convening the 57th AGM and the Financial Statements for the financial year ended 31st March, 2025, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto has been electronically sent to all the shareholders whose email addresses are registered with the Company, Registrar & Share Transfer Agent ("RTA") and/or Depository Participant(s) ("DP") on 11th July, 2025. Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Company is also sending a letter to shareholders, whose e-mail IDs are not registered with Company/RTA/DP, providing the weblink of Company's website from where the Annual Report for FY 2024-25 can be accessed. The aforesaid documents are also available on the Company's website i.e. https://www.prclimited.co.in.  
Instructions for Remote e-Voting  
Remote e-Voting: Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, 2015, the Company is providing remote e-Voting before the AGM in respect of the business to be transacted at the AGM to all its members for casting their votes on all the resolutions set out in the Notice of the AGM. Purva Share Registry India Pvt. Ltd. has been engaged by the Company to provide e-Voting facility. The instructions for remote e-voting are provided in the Notes to the Notice of the AGM.  
**The remote e-voting facility will be available during the period as given below:**  
Commencement of remote e-voting Sunday, 3rd August, 2025 (10.00 a.m. IST)  
End of remote e-voting Tuesday, 5th August, 2025 (5.00 p.m. IST)  
The remote e-voting will be disabled beyond the aforesaid period and time by Purva Share Registry India Pvt. Ltd. for voting thereafter.  
A Member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-Voting or Voting during the AGM. Members who have cast their vote through remote e-Voting can participate in the AGM but shall not be entitled to vote again. Once the vote on a resolution is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.  
Members of the Company holding shares in physical or dematerialised form, as the case may be, as on the Cut-off date i.e., Thursday, 31st July, 2025 ("Cut-off date") only shall be entitled to avail the facility to cast their vote(s) as by way of remote e-Voting as well as Voting during AGM. The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date. A person who is not a member as on cut-off date should treat this notice for information purpose only. Any person, who acquires share(s) and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and is a Member as on the Cut-off date, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@purvashare.com.  
The manner of remote e-voting for shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the 57th AGM.  
In case of any queries regarding e-voting from the Purva e-Voting System, you can write an email to evoting@purvashare.com or contact at 022-49614132 and 022-35220056 or send a request to Ms. Deepali Dhuri, Compliance Officer at evoting@purvashare.com.  
Book Closure: Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 1st August, 2025 to Wednesday, 6th August, 2025 (both days inclusive) for the purpose of the 57th AGM.  
For Premier Road Carriers Limited  
Sd/-  
Vijay Kumar Gupta  
Managing Director  
DIN: 00798748

Place: Mumbai  
Date: 12th July, 2025

**NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formerly Hindustan Lever Limited)**  
**Regd. Off. Hindustan Unilever Limited, Unilever House, B D Savant Marg, Chakala, Andheri (East) Mumbai- 400 099**  
Notice is hereby given that the following share certificate have been reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course.  
Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days hereof.

Name of the holder	Folio No.	No. of shares (Rs.1/-f.v)	Certificate No.(s)	Distinctive No.(s)
Raj Kumar Seal	HLL1836508	240	5094245	845415911 to 84541830

Place: Mumbai

**यूनियन बैंक ऑफ इंडिया**  
एक सरकारी बैंक है। A Government of India Undertaking  
**Asset Recovery Management Branch**  
21, Veena Chambers, Mezzanine Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.  
Web Site:- www.unionbankofindia.co.in, E-mail:- ubinfo553352@unionbankofindia.bank

**Appendix IV POSSESSION NOTICE (Rule-8 (1)) (For Immovable Property)**  
Whereas, The Authorized Officer of Union Bank of India, Bandra (West) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 10.02.2022 calling upon the Borrowers/ Guarantors 1. Mr. Medichack Info Pvt. Limited 2. Mr. Hitesh Parmanand Asrani 3. Mr. Parmanand Asrani 4. Ms. Nisha Asrani to repay the amount mentioned in the notice aggregating to **Rs. 7,62,49,065.50 (Rupees Seven Crore Sixty-Two Lakhs Forty-Nine Thousand Sixty Five and fifty paise Only)** as on 31.01.2022, plus accrued interest/unrealized interest at the contractual rate(s) together with incidental expenses, costs, charges, etc. till the date of payment within 60 days from the date of the notice.  
The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Union Bank of India Asset Recovery Management Br., Mezzanine Floor, 21, Veena Chambers, Dalal Street, Fort, Mumbai-400001 has taken Physical Possession of the property as described herein below in exercise of powers conferred upon him under sub-section (4) of Section 13 of the Act, read with rule 8 of the Security Interest (Enforcement) rules, 2002 on this **11th day of July of the year 2025**.  
The Borrower & Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India Asset Recovery Management Br., Mezzanine Floor, 21, Veena Chambers, Dalal Street, Fort, Mumbai-400001 for an amount of **Rs. 7,62,49,065.50 (Rupees Seven Crore Sixty Two Lakhs Forty Nine Thousand Sixty Five and fifty paise Only)** as on 31.01.2022, plus accrued interest/unrealized interest at the contractual rate(s) together with incidental expenses, costs, charges, etc. till the date of final payment is made to the Bank.  
The borrower's attention is invited to provisions of sub-Section 8 of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.  
**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**  
Residential Flat No. 4, Golden View CHS Ltd., at Golden View, Sunder Nagar, Road No.2, Kalina, Santacruz (East), Mumbai- 400054

Place: Mumbai  
Date: 11/07/2025

Sd/-  
(Jeetendra Nataro)  
Chief Manager & Authorised Officer  
Union Bank of India

**transworld SHIPPING LINES LIMITED**  
(Formerly Transworld Shipping Lines Limited)  
Registered Office: D 301-305, Level 3, Tower 3, Seawoods Grand Central, Plot no. 81, Sector 40, Nand Hills, Navi Mumbai-400706  
Tel. 91 22 26811 0000 Fax: 91 22 6811 0333 Ctn. LA30096+798R/C448300  
Email: investor.s@transworld.com Website: https://www.transworld.com/Investor-relations/

**NOTICE FOR RE-LODGE OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES**  
Notice is hereby given that in terms of SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 02<sup>nd</sup> July 2025, a special window has been opened for re-lodgement of Physical Share Transfer request. The transfer request of physical shares which were rejected and returned to the lodger on or before 31<sup>st</sup> March 2019, can be re-lodged after rectification of the deficiencies for transfer from 07<sup>th</sup> July 2025 to 06<sup>th</sup> January 2026 with our Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e. M/s. MUFG Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai – 400083.  
The re-lodged shares will be transferred only in dematerialized form, subject to verification and approval of all documents by the RTA. The lodger must have a demat account and provide a copy of the Client Master List (CML) along with the requisite transfer documents and the original share certificate.  
Transfer requests received after 06<sup>th</sup> January 2026 will not be accepted by the Company/RTA.

For Transworld Shipping Lines Limited  
(Formerly known as Shreyas Shipping and Logistics Limited)

Sd/-  
Namrata Malushte  
Company Secretary & Compliance Officer

Place: Navi Mumbai  
Date: 12<sup>th</sup> of July 2025

**GNFC**  
(An ISO 9001, ISO 14001, & ISO 50001 Certified Company)  
Regd. Office: P.O. Narmadaganar - 392015, Dist.: Bharuch (Gujarat), India  
CIN: L24110GJ1976PLC002903, Website: www.gnfc.in

**OPEN TENDER NOTICE  
PROCUREMENT OF METHANOL**  
GNFC intend to procure approx. 22,000 MT Methanol for its plant located at Bharuch, Dist. Bharuch Gujarat.  
For detailed specification and other terms, please visit web notice placed on our Web Site www.gnfc.in (in Tenders ----> Tender Notice ----> Materials Management Department).  
**Last date and time for response : 16.07.2025 @ 13:00 hrs.**

**PEDDER ROAD BRANCH:**  
Saham Sagar Apt., Ground Floor, Dr. G V Deshmukh Marg, 20 Pedder Road, Mumbai – 400 026

**POSSESSION NOTICE under (RULE 8 (1))**  
Whereas, the Authorised Officer of Central Bank of India, PEDDER ROAD Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (2) and 13 (12) read with the Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated...30/04/2025 calling upon the borrower **Mr. NANABHAU MARUTI KHILE & Mrs. NUTAN NANABHAU KHILE** to repay the amount mentioned in the notice being **₹ 31,38,668/- (Rupees Thirty One Lakh Thirty Eight Thousand Six Hundred Sixty Eight Only)** (which represents the principal plus interest due as on the 30/04/2025), plus interest and other charges from 30/04/2025 till date within 60 days from the date of receipt of the said notice.  
The borrower having failed to pay the entire dues of the Bank, notice is hereby given to the borrower, the guarantor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13 (4) of the said act, read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 on this **8<sup>th</sup> day of July 2025**.  
The borrower and the Guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to charge of Central Bank of India, for the amount of **Rs. 31,38,668/- (Rupees Thirty One Lakh Thirty Eight Thousand Six Hundred Sixty Eight Only)** (which represents the principal plus interest due as on the 30/04/2025), plus interest and other charges from 30/04/2025.  
The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of Section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

FLAT NO. 205, 2nd FLOOR, SHIV RESIDENCY, PLOT NO 36, SECTOR 3, KARANJADE, NAVI MUMBAI, TAL PANVEL, DISTRICT RAIGAD, 410206

Sd/-  
Amol Murkute  
(Authorised Officer)

**यूनियन बैंक ऑफ इंडिया**  
एक सरकारी बैंक है। A Government of India Undertaking  
**Asset Recovery Management Branch**  
21, Veena Chambers, Mezzanine Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.  
Web Site:- www.unionbankofindia.co.in, E-mail:- ubinfo553352@unionbankofindia.bank

**Appendix IV POSSESSION NOTICE (Rule-8 (1)) (For Immovable Property)**  
Whereas, The undersigned being the Authorized Officer of Union Bank of India, Asset Recovery Management Branch Mumbai Samachar Marg, Mumbai under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand notice dated **02.09.2024** calling upon Borrower/ Mortgagor/ Guarantor **Mr. Lahanu Nirvuti Wandeakar & Mrs. Vijaya Lahanu Wandeakar**, to repay the amount mentioned in the Notice being **Rs. 28,22,825.51 (Rupees Twenty Eight Lakhs Twenty Two Thousands Eight Hundred Twenty Five & Paise Fifty One Only)** together with interest (excluding costs) mentioned thereon within 60 days from the date of receipt of the said notice.  
The Borrower/ Mortgagor/ Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower /mortgagor/guarantor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 9 of the said Rules on this **09th day of the July year 2025**.  
The borrowers /mortgagor/guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Union Bank of India, Asset Recovery Management Branch, Mumbai Samachar Marg, Mumbai for an amount of **Rs. 28,22,825.51 (Rupees Twenty Eight Lakhs Twenty Two Thousands Eight Hundred Twenty Five & Paise Fifty One Only)** and interest thereon.  
The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Door No - Anand Chs, C-3, Room No. 2, Sector-7, Near Pillai College, Taluka Panvel, Dist: Raigad - 410206

Sd/-  
Shri. Rajesh Kumar  
Chief Manager & Authorised Officer  
Union Bank of India

Place: Dombivli  
Date: 09.07.2025

**Bank of India**  
Pune Recovery Branch  
11026 Ganesh Khind-University Road  
Near Observatory, Next to Hardwar Hospital, Shivajinagar Pune 411005  
Email: Recovery.Pune@bankofindia.co.in

**CORRIGENDUM**  
In the Public notice for Sale issued by Bank of India, Pune Recovery Branch published on the 10th of July 2025 in Financial Express Mumbai & Indian Express-Lok Sabha, Mumbai Parcel edition covers Sambhajinagar the in the column of Description of property for our borrower, 'Videocon Industries Limited' Admeasuring Area should be read as:  
1. For Property Land and Building situated at Plot No. 3 - Admeasuring Area 621.45 Sq Mts.  
2. Land and Building situated at Plot No. 11 - Admeasuring Area 1144.00 Sq Mts.  
3. Land and building bearing plot no C - Admeasuring Area 2286.91 Sq Mts.  
For Bank of India  
Authorised Officer

Place: Mumbai  
Date: 11.07.2025

**FORM A  
PUBLIC ANNOUNCEMENT**  
(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)  
**FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF BYMEDO HEALTHCARE LLP**

**RELEVANT PARTICULARS**

1. Name of Corporate Debtor	Bymedo Healthcare LLP
2. Date of incorporation of Corporate Debtor	16/01/2020
3. Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	RoC-Mumbai
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of Corporate Debtor	AAR-6272
5. Address of the registered office and principal office (if any) of Corporate Debtor	<b>Registered Address:</b> OPP. TCI Petrol Pump, Ground Floor, KR-3, Sharda Compound, H.No. 593/3, Purna, Kalher, Thane, Bhiwandi, Maharashtra - 421 302.
6. Insolvency commencement date in respect of Corporate Debtor	01/07/2025 (Order received on 11/07/2025)
7. Estimated date of closure of insolvency resolution process	28/12/2025
8. Name and registration number of the insolvency professional acting as Interim Resolution Professional	Sumedha Management Solutions Private Limited IBBI/INPE-0020/IPA-1/2022-23/50023
9. Address and e-mail of the Interim Resolution Professional, as registered with the Board	2B, Geetanjali Apartment, 8B, Middleton Street, Kolkata - 700071. <b>IBBI Registered E-mail ID - info@sumedhamanagement.com</b>
10. Name and registration number of the insolvency professional acting as Interim Resolution Professional	<b>Process specific address:</b> Sumedha Management Solutions Private Limited, C-703, Marathon Innova, Lower Parel West, Mumbai - 400013. <b>Process specific email address:</b> ip.bymedolp@gmail.com
11. Last date for submission of claims	25/07/2025
12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the Interim Resolution Professional	Not Applicable
13. Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	Not Applicable
14. (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	(a) Web link:..... <a href="https://ibbi.gov.in/en/home/downloads">https://ibbi.gov.in/en/home/downloads</a> (b) Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Bymedo Healthcare LLP on 01/07/2025 (Order received on 11/07/2025).  
The creditors of Bymedo Healthcare LLP are hereby called upon to submit their claims with proof on or before 25/07/2025 to the Interim Resolution Professional at the address mentioned against entry No.10.  
The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.  
A financial creditor belonging to a class, as listed against the entry No.12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the class [specify class] in Form CA.  
**Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.**  
Sd/-  
Mr. Bijay Murmuria, Authorised Insolvency Professional  
Sumedha Management Solutions Private Limited  
Interim Resolution Professional in the matter of Bymedo Healthcare LLP  
Reg. No IBBI/INPE-0020/IPA-1/2022-23/50023  
AFA valid till 31/12/2025  
AFA - AA1/50023/02/311225/20042

Place : Kolkata  
Date : 11.07.2025

**Unit No. 25, 26 & 27, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri West, Mumbai - 400053.**  
Email: mumbai.andheriwest@tmbank.in  
Ph: 022 26366240 / 26366620  
CIN : L65110TN1921PLC001908

**(Rule 8(1))  
POSSESSION NOTICE  
(for Immovable Property)**  
Whereas the undersigned being the Authorized Officer of the Tamilnad Mercantile Bank Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 21.03.2025 calling upon the Borrower/s: **Mr. Vinay Prakash Yadav, S/o. Mr. Surendra Kumar, Room No. 3, Munshi Compound, Rameshwar Yadav Chawl, Kashmiria Road, Mira Bhayander, Thane - 401107, Mrs. Murita Yadav, W/o. Mr. Vinay Prakash Yadav (Co-borrower), Room No. 3, Munshi Compound, Rameshwar Yadav Chawl, Kashmiria Road, Mira Bhayander, Thane - 401107**, to repay the amount mentioned in the notice being **Rs. 24,86,234.37 (Rupees Twenty Four Lakh Eighty Six Thousand Two Hundred Thirty Four and Thirty Seven Paise Only)** as on 07.03.2025 to the Bank within 60 days from the date of receipt of the said notice.  
The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him /her under Section 13 (4) of the said Act read with rule (8) of the Security Interest Enforcement Rules 2002 on this **10th July, 2025**.  
The Borrower's attention is hereby invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.  
The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Tamilnad Mercantile Bank Ltd. for an amount of **Rs. 25,78,292.37 (Rupees Twenty Five lakh Seventy Eight Thousand Two Hundred and Ninety Two and Thirty Seven Paise)** as on 08.07.2025 and with subsequent interest and charges thereon.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**  
On Equitable Mortgage of Residential Flat No. 601, admeasuring 38.97 sq. mt. carpet area, 503.37 sq. ft. Built up area, on 6th Floor, in 'B' Wing, Building No. 6B, building known as "Shree Balaji Heaven" Sector - 2, bearing CTS No. 157, 158/9, 168/1, 168/2, 169/1, 169/2, 158/1/1 Betagan Village, Taluka Palghar, District Palghar - 401501 standing in the name of Mr. Vinay Prakash Yadav.

North : Wall	East : Flat No. 602
South : Passage	West : Wall

Date : 10.07.2025  
Place : Mumbai

Sd/-  
Authorised Officer  
Tamilnad Mercantile Bank Ltd.,  
(For Mumbai Andheri west Branch)

**KAYA LIMITED**  
CIN: L85190MH2003PLC139763  
Reg. Office: 23/C, Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Near Paperbox Lane, Andheri (East), Mumbai - 400093.  
Tel: 022-6619 5000 Fax No. 022-6619 5050  
Website: www.kaya.in Email: investorrelations@kayaindia.net

**NOTICE OF 22<sup>nd</sup> ANNUAL GENERAL MEETING OF KAYA LIMITED**  
Members are requested to note that the 22<sup>nd</sup> Annual General Meeting ("AGM") of Kaya Limited ("Company") will be held on Tuesday, August 5, 2025 at 10.00 A.M. IST through video conferencing/other audio-visual means ("VC/OAVM") to transact the businesses to be set out in the notice of the Meeting ("AGM Notice"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 and other related circulars issued by the Ministry of Corporate Affairs, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/I/CIR/2020/79 dated May 12, 2020 read with Circular No. SEBI/HO/CFD/CFD-POD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 and applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.  
In compliance with the above circulars, electronic copies of the AGM Notice including the procedure and instructions for e-voting and the Annual Report 2024-25 will be sent to all those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. Further, a letter providing a weblink for accessing the AGM Notice and Annual Report 2024-25 will be sent to those Members who have not so registered their email address. The Company shall send a physical copy of the AGM Notice and the Annual Report 2024-25 to those Members who request for the same at investorrelations@kayaindia.net or nitikaad@kayacoinc.com by mentioning their Folio No./DP ID and Client ID.  
The AGM Notice and the Annual Report 2024-25 will be made available on the Company's website at www.kaya.in, on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depositories Limited at [www.evoting.nsdl.com](https://www.evoting.nsdl.com).  
Members can participate in the 22<sup>nd</sup> AGM through the VC/OAVM facility only, as per the details provided by the Company in the AGM Notice. Accordingly, physical attendance of Members has been dispensed with. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Companies Act, 2013.  
The Company is providing the facility to its Members to exercise their right to vote by electronic means both through remote e-voting and e-voting at the 22<sup>nd</sup> AGM. The instructions on the process for joining the 22<sup>nd</sup> AGM, e-voting, including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their email address can cast their vote through remote e-voting or e-voting at the Meeting, will be provided as part of the AGM Notice. Members who have not registered their email address are requested to register the same in respect of shares held in demat mode with the concerned Depository Participant and in respect of shares held in physical mode, by writing to MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited), the Registrar and Transfer Agent of the Company ("RTA") at the address C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083 or by submitting their service requests in electronic mode through the website of the RTA using the weblink [https://web.in.mpmis.mufg.com/helpdesk/Service\\_Request.html](https://web.in.mpmis.mufg.com/helpdesk/Service_Request.html).  
**Reminder to Physical Shareholders:**  
SEBI has through relevant circulars issued in this regard, mandated furnishing of PAN and KYC (including postal address with pin code, e-mail address, mobile number and bank account details) by Members holding shares in physical form. In view of the same, concerned Members are requested to furnish the requisite documents/information to the RTA at the earliest to be eligible to lodge any grievance or avail any service.  
SEBI has also mandated the submission of PAN by every participant in the securities market. Accordingly, Members holding shares in dematerialised form are therefore requested to submit their PAN to the Depository Participant(s) with whom they are maintaining their dematerialised accounts. Further, Members are urged to update their nomination details by contacting the RTA, if shares are held in physical form or their respective Depository Participant(s) if shares are held in dematerialized form. The relevant forms for updating the aforesaid details can be accessed on the RTA's website: [www.in.mpmis.mufg.com](http://www.in.mpmis.mufg.com) (Resources Downloads General Formats for KYC).  
For Kaya Limited,  
Sd/-  
Nitika Dalmia  
Company Secretary & Compliance Officer  
Place: Mumbai  
Date: July 11, 2025

**RBL BANK LTD.**  
Administrative Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur - 416001.  
Branch Office at: RBL Bank Limited, 9th Floor, Techniplex-I, Off Veer Savarkar Flyover, Goregaon (West) Mumbai-400 062

**Securitisation Notice under S. 13(2) of SARFAESI Act, 2002.**  
We, RBL Bank Limited the secured creditor of Applicant & Co-Appllicant mentioned in below mentioned columns, do hereby inform you all that your account has been classified as Non-performing Account (NPA) in pursuant to the defaults in making payment / repayment of principal and interest and the amount mentioned in the below mentioned columns is now due and payable by you as on the date of the notice, together with further interest thereon to RBL Bank Ltd. In spite of our repeated demands, you have failed and neglected to make payment / amount(s) outstanding in your account(s) and you have not discharged your liabilities.  
We, therefore, issued notice under section 13(2) of Chapter II of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, demanding payment of the amounts together with further interest applicable at the contracted rates, costs, charges, other moneys to discharge your liabilities in full within 60 days from the date of the notice.

Loan Account Nos., Name of the Borrowers, 13(2) Notice details and Symbolic Possession Date	Mortgaged Property Details								
<b>1) M/S Atlanta Corporation (Applicant) Through its proprietor Mr. Deepak Virji Gajra.</b> <b>2) Mr. Deepak Virji Gajra (Co-Appllicant)</b> <b>3) Mr. Kamal Virji Gajra (Co-Appllicant &amp; Mortgagor)</b> <b>4) Ms. Hansa Virji Gajra (Co-Appllicant &amp; Mortgagor)</b> <b>5) M/S Cronus Agro Commodities LLP (Co-Appllicant) Through its active partner Mr. Kamal Virji Gajra.</b> <b>Address of Correspondence</b> 1) Patang Nagar, E/301 Kukkreja Palace, Vaibhav Baug Lane, Extension, Ghatkopar (East), Mumbai 400075. 2) Flat No. 801, 8th Floor, Kukkreja Palace-2, Kukkreja Palace H-Wing CHS Ltd., Ghatkopar, Kurla, Mumbai 400 077.	<b>Property owned by Mr. Kamal Virji Gajra and Ms. Hansa Virji Gajra</b> All that piece and parcel of Residential Property bearing Flat No.801 (admeasuring about 1180 Sq. fts. Carpet area), on 8th Floor, in Wing 'H', in the building known as Kukkreja Palace-2 in the society known as Kukkreja Palace H-Wing Co-operative, Housing Society Limited, constructed on land bearing Survey No. 249 Hissa No.3, C.T.S No. 195/3A, Situated Village Ghatkopar, Taluka Kurla District Mumbai 400 077 which is <b>bounded and surrounded by</b> On or Towards East: Basket Ball Court, On or Towards South: Vallabh Baug Lane, On or Towards West: Grialaxmi Apartment, On or Towards North: Police Ground								
<table><thead><tr><th>Loan Account Nos.</th><th>Loan Amount in Rs.</th></tr></thead><tbody><tr><td>609000702459</td><td>Rs. 3,50,00,000/-</td></tr><tr><td>809003010906</td><td>Rs. 50,00,000/-</td></tr><tr><td>809002680414</td><td>Rs.3,50,00,000/-</td></tr></tbody></table> NPA Date: : 27/07/2021 13(2) Notice dated : 07/07/2025 13(2) Notice amount : Rs. 3,83,69,308/-	Loan Account Nos.	Loan Amount in Rs.	609000702459	Rs. 3,50,00,000/-	809003010906	Rs. 50,00,000/-	809002680414	Rs.3,50,00,000/-	<div>Sd/- RBL Bank Ltd. Authorised Officer - Abhay Nikam</div>
Loan Account Nos.	Loan Amount in Rs.								
609000702459	Rs. 3,50,00,000/-								
809003010906	Rs. 50,00,000/-								
809002680414	Rs.3,50,00,000/-								

Now the authorized officer of RBL Bank Ltd. do hereby publish the contents of the above demand notice as provided under the Rules for discharge your liabilities in full, failing which, we shall, without any further reference, be constrained to enforce the above-mentioned security created by you in our favour by exercising any or all the rights given under the said Act.  
Please note that this publication is made without prejudice to such rights and remedies as are available to RBL Bank against the borrower and the guarantors of the said financial under law. You are further requested to note that as per section 13(13) of the said Act, you are restrained/prohibited from disposing of or dealing with the above security or transferring by way of sale, lease or otherwise of above secured asset, without our prior written consent.  
Place: Mumbai  
Date : 11/07/2025

**ITD Cementation India Limited**  
CIN No. L61000MH1978PLC020435  
Registered Office: 9th Floor, Prima Bay, Tower-B, Gate No. 5, Saki Vihar Road, Powai, Mumbai-400072, Maharashtra, India  
Tel.: +91 22-6693 1600, Fax: +91 22-6693 1627/28, E-mail: investors.relation@itdcem.co.in, Website: www.itdcem.co.in

**NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS WITH RESPECT TO 47<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING OR OTHER AUDIO VISUAL MEANS**  
NOTICE is hereby given that the 47th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, 7th August, 2025 at 2.30 p.m. (IST) through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM), to transact the business as set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM of the Company.  
The Ministry of Corporate Affairs, vide its General Circulars dated 8 April 2020 and 13 April 2020, and subsequent Circulars issued in this regard, the latest being dated 19 September 2024, (collectively referred to as MCA Circulars) has permitted the holding of the Annual General Meeting (AGM) through Video Conferencing (VC)/other audio visual means (OAVM), without the physical presence of the Members at a common venue. Further, Securities and Exchange Board of India (SEBI), vide its Circulars dated 12 May 2020 and subsequent Circulars issued in this regard, the latest being Circular dated 3 October 2024 (SEBI Circulars), has also granted certain relaxations. Accordingly, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations), SEBI Circulars and MCA Circulars, the AGM of the Company will be held without the physical presence of the Shareholders at a common venue.  
In compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars, relevant provisions of the Act and SEBI Listing Regulations, the requirement of printing and dispatch of physical copies of the Annual Report have been dispensed with. Accordingly, the Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the financial year 2024-25 will be sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / the Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e. KFin Technologies Limited / Depository Participant(s), unless any member has requested for a physical copy of the same. A letter will be sent to the Members whose email addresses are not registered, providing the web-link where the Annual Report will be uploaded on the website of the Company. Members may note that the Notice and Annual Report 2024-25 will also be made available on the Company's website at <https://www.itdcem.co.in/investors/financial-annual-reports/>, websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com), respectively, and website of National Securities Depository Limited (NSDL) at <https://www.evoting.nsdl.com>. Shareholders can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only.  
The instructions for joining the AGM are being provided in the Notice of the AGM and attendance of the Shareholders attending the AGM through VC/ OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.  
The Company is pleased to provide the facility of e-voting to its Shareholders to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means, using remote e-voting system (e-voting from a place other than the venue of the AGM) as well as e-voting during the proceeding of the AGM (collectively referred to as e-voting). The Company has engaged the services of NSDL for providing the e-voting facility to the Shareholders. The instructions for e-voting are provided in the Notice of the AGM.  
The e-voting period commences on Monday, 4th August, 2025 (9.00 a.m. IST) and ends on Wednesday, 6th August, 2025 (5.00 p.m. IST). The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently. The instructions on remote e-voting are detailed in the Notes to the Notice convening the AGM, which is also available at <https://www.evoting.nsdl.com>. The facility for e-voting shall also be made available during the AGM and Members attending the AGM through VC / OAVM, who have not already cast their votes by remote e-voting, may exercise their right to vote during the AGM through the NSDL portal.  
The Company has fixed Thursday, 31st July, 2025, as the Record Date for determining entitlement of Members to dividend for FY 2024-25, if approved at the AGM.  
The voting rights of Members shall be in proportion to the shares held by them in the paid up equity share capital of the Company as on Thursday, 31st July, 2025 (cut-off date). A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail of the facility of e-voting by sending a request to <https://www.evoting.nsdl.com>.  
If you have any queries or issues regarding attending the AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of <https://www.evoting.nsdl.com> or call on 022 - 4886 7000 or send a request to Ms. Rimpia Bag, Assistant Manager, NSDL, at the designated email ID: [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com) to get your grievances on e-voting redressed.  
The Members, whose email IDs are already registered with the Company/RTA/ Depository Participant(s), may follow the instructions for e-voting as provided in the Notice of the AGM.  
Shareholders, who have still not registered their e-mail ID/ Bank Details for receipt of Notice of AGM, Annual Report and dividend by email, are requested to get their e-mail IDs registered, as follows:  
1. SEBI, vide its Master Circular No. SEBI/HO/MIRSD/PO



शनिवार, दि. १२ जुलै, २०२५

**तुळजापूरात प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंग प्रकरणी  
शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी**

तुळजापूर, दि. ११:

तुळजापूर ताथक्षेत्र  
विकास आराखड्याचे  
काम सुरू होण्यापूर्वीच  
मंदिर परिसरातील  
२० उपदेवतांची मूर्ती  
जमवल्यात आल्या  
आहेत. मंदिर रचना  
बदलताना कामे सुरू  
करताना कोणतीही  
गोपनीय गोष्टी काळजी  
न घेतल्याने प्राचीन  
ती ब्रह्मदेवाची मूर्ती  
निष्काळजीपणामुळे  
भंगली आहे. त्यामुळे  
हिंदूंच्या धार्मिक  
भावना दुखावल्या  
आहेत. अनेक तक्रारी  
करूनही गेली अडीच  
महिने दोषी शासकीय  
अधिकाऱ्यांवर अद्याप  
गुणुने का दाखल  
झाले नाही ? दोषी  
अधिकाऱ्यांवर तात्का  
गुणुने दाखल करून  
कठोर कारवाई झाली  
वाहिजे, अशी मागणी  
मंदिर महासंघातून  
राष्ट्रीय संघटक श्री.  
सुनील घनवट यांनी  
यंत्रकार परिषदेत केली  
तुळजापूर येथे  
आयोजित करण्यात  
आलेल्या कत्र्या  
परिषदेत महाराष्ट्र  
मंदिर महासंघाचे श्री.  
विनोद रसाळ, हिंदू  
जनजागृती समितीचे  
सुनील पाटील  
समन्वयक श्री. राजन  
बुणगे, पालेकर पुजारी  
श्री. नागनाथ भाजी,  
पाटीकर मंडळाचे  
माजी अध्यक्ष श्री.  
काशि गंगणे, महंत  
इच्छा गिरी महाराज,  
महंत माऊली नाथ  
महाराज, परमेश्वर  
भोपे पुजारी मंडळाचे  
माजी अध्यक्ष श्री. अमर राजे  
कदम, हिंदू राष्ट्र सेनेचे  
अध्यक्ष प्रमुख आणि  
श्री शिवप्रतिष्ठान  
हिंदुस्थानचे श्री.  
परिक्षीत साळुंखे  
उपस्थित होते.  
अनादी  
कालापासून मंदिरात  
जमवाळू असलेले  
कुलाचार, वंशपरंपरा  
व अन्य धार्मिक  
कृतींशी कुठलीही  
जागा आराखड्यात न  
वेचणे हे गंभीर असून  
ते हिंदूंच्या शब्देवर  
आघात करण्यासारखे  
आहे. त्यामुळे  
हिंदूनिष्ठ पुजारी मंडळ,  
हिंदूधर्माचे संघटना,  
धार्मिक संघटना,  
ग्रामस्थ यांमध्ये संतप्त  
निर्माण झाला आहे.  
विशेषतः गाभाऱ्यातील  
मंदिरमंडपाला तडे  
होल्याने त्याचा जीर्ण  
द्वार केला जाणार  
आहे. मंदिर रचनेत  
कोणतेही बदल  
करताना अथवा नवीन  
विकास आराखडा  
अंतिम करण्यापूर्वी मूळ  
मंदिराच्या ऐतिहासिक,  
धार्मिक, तसेच  
सांस्कृतिक कोणताही  
छेद दिला जाणार नाही  
अशी शासनाचे खात्री  
देण्याची आवश्यकता  
आहे. श्रीब्रह्मदेवाची  
मूर्ती आधीच भंगलेली  
असल्याचा दावा  
देखील  
कोणताही यत्न  
करणाऱ्या सखोल चौकशी  
करून दोषींवर  
क्रांतीकारी कारवाई  
आवश्यक आहे. मंदिर  
विकास आराखड्यात  
यादी  
निरक्षरी दस्तऐवज जाहीर  
करण्यात यावे.

**जाहीर सूचना**

माझे अशील (१) श्रीमती मीना भरतकुमार जैन, (२) श्री. हितेश भरतकुमार जैन व ३) श्री. ओम मतीरकुमार मोहनलाल जैन, सर्व ग्रीड, सर्वांचा पत्ता: प्लॉट क्र.१६००१, १६वा मजला, ओम मोतीरगंज कोसोमोली, सोबावाला लेला जंक्शन, रोशन नगर रोड, बोकारो (बिहार), मुंबई-४०००९२ येथील जगचे निवासी आहेत, यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे. रोशन नगर रोड, बोकारो (बिहार), मुंबई-४०००९२ येथील सूचना इमारतीच्या पुर्वीकालासासंदर्भात मे. ति.नोव्हेंबर-२०१३मध्ये, त्यांचा भागीदार श्री. किशोर जी. गांगार (यापुढे सर्व विकासक म्हणून संदर्भ) आणि त्यांचे सद्यस्थ (१) श्रीमती मीना भरतकुमार जैन, (२) श्री. हितेश भरतकुमार जैन व ३) श्री. भरतकुमार मोहनलाल जैन (यापुढे सर्व सद्यस्थ म्हणून संदर्भ) यांच्यात कोटला मुळ कायमस्वरूपी पार्यांनी वाचना कानामा हस्तांतरा/गहाळ झाला आणि यापुढे मर्यादित मुल्य घेऊनही त्याची योग्य लागलेला नगर रोड, सार्वजनिक, विकासकने सोसायटीमधील सद्यस्थच्या मुळ प्लॉटनंवेरी, रोशन नगर रोड, बोकारो (बिहार), मुंबई-४०००९२ येथे असलेल्या कोटला क्र.१६००१, १६वा मजला, ओम मोतीरगंज कोसोमोली, म्ण्ण जगत नातीन वाचना, रोशन नगर रोड, बोकारो (बिहार), मुंबई-४०००९२ असलेल्या एक नवीन प्लॉट दिता होता. सर्व करग नोंदींर क्र.३१आएएल-१५११२-२०२२, दिनांक २५.०७.२०१२ रोजी हमी उप-निबंधक कार्यालय, बोकारो, मुंबई येथे तारीख अंमलगत आणण्यात आला आणि नोंदींकृत करण्यात आला. रोशन नगर रोड, बोकारो येथील रोडवरील पोलिस दाम येथे हस्तांतरणा कानामातेला अडवा/पु. कमी क्र.८७९०-२०२५ अंतर्गत दिनांक ०७.०५.२०१५ रोजीद्वारे दाखल करण्यात आली आहे. उप. पोलीस ब्रह्मदीन काली बॅंकेस काली ब्रह्मदीन संस्थेस सर्व हस्तलेले मुळ कारागामावाचना वासासह, बहीस, तागण, न्यास काली अन्य इतर स्वरुपात दावा, आक्षेप असल्यास त्यांनी कोटलाची पुराव्यासह त्यांचे दावा खालील स्पर्शकालीकडे सर्व सूचना अकनगत तारखेसमूह १५ दिवसांत मागे घ्यावे लागेल. श्री. जगदीश चव्हाळ डोंरारिवे, वकील व नोंदी (भारत सरकार), प्लॉट क्र.२३२, प-१८, आरएससी-४०, श्री मंगल कोसोमोली, गोराई-२, बोकारो (बिहार), मुंबई-४०००९२ येथे पाडवावेत.

सध्या / -  
टिकापण: मुंबई  
दिनांक: २६.०७.२०२५

वकील उप-न्यायालय नोंदी (भारत सरकार)

**काया लिमिटेड**  
सीआयएन: एन८११०एमएच२०३पीएलसी१३९७६३  
नॅण्डीकृत कार्यालय: २३/, महाल इंडस्ट्रियल इस्टेट, महाकाली केन्ज रोड,  
पेरप्राबास लेन जबळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३.  
दूरध्वनी: ०२२-६६१९ ५००० फॅक्स क्रमांक: ०२२-६६१९ ५०५०  
वेबसाइट: [www.kaya.in](http://www.kaya.in) ईमेल: [investorrelations@kayaindia.net](mailto:investorrelations@kayaindia.net)

[illegible]

## गॅलेक्सी सर्फैक्टन्ट्स लिमिटेड

सी.आयएफ.एल.३८७एमएफ.९८६पीएलसी-३९८७७

**नॉंदपीकृत कार्यालय:** सी-४९/१, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, पालो, नवी मुंबई-४००७०३, महाराष्ट्र, भारत. दूर.कः:९१-२२-२२७६६६६६, फॅक्स:९१-२२-२७६५८८३/२७६५८८६, वेबसाईट: [www.galaxysurfactants.com](http://www.galaxysurfactants.com)

**ई-मेल: investor@galaxysurfactants.com**

### ३९वीं वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एपीएम) **३१ ऑगस्ट, २०२४ रोजी दु. ३ वायाने (पायाने)** एमएफआर विलीत एजीएम सुमनेन नवड करपाकवार विषयं कळपाकरीता किडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीडी)/अन्य दृकश्राव्य स्वरूप (ओएनडीएम) मार्फत (यापुढे विलीत करपाकरीता) बसविली केली जाईल.

सहकार मालत्याद्वारे (एपीएम) विलीत सर्वसाधारण परिषदक.०९/२०२४ दिलांक १९ सप्टेंबर, २०२४ सहवाचिता पुर्वीचं सर्वसाधारण परिषदक अर्थात क.०९/२०२३ दिलांक २५ सप्टेंबर, २०२३, २०२४/२०२३ दिलांक ६ डिसेंबर, २०२२, क.०२/२०२२ दिलांक ५ मे, २०२०, क.१९/२०२१ दिलांक ८ डिसेंबर, २०१९, क.२०/२०२० दिलांक ५ मे, २०२०, क.१४/२०२० दिलांक ८ एप्रिल, २०२०, क.१५/२०२० दिलांक १३ एप्रिल, २०२० आणि क.०२/२०२१ दिलांक १३ जानेवारी, २०२१ आणि भारतात प्रेषितुनी ले विनिमय मंडळी (व्हीटी) यांमध्वारे विलीत अनय लागू परिषदकनुसार ३० सप्टेंबर, २०२४ रोजी किडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीटी)/अन्य दृकश्राव्य स्वरूप (ओएनडीएम) मार्फत एजीएम सुमनेन अनुपस्थी आहे. सदर एपीएम, सीपी परिषदक व कंपनी काढाव्याचा लागू तद्दीनसुधार आणि सेली (लिस्टिंग ऑटोमॅटायझेशन ऑफ डिस्क्लोरर रिक्वायरेमेंट्स) रेग्युलेशन २०१५ (फिस्टीएम रेग्युलेशन) नुसार कळपीकरीता सदरव्यती ३९वी एजीएम व्हीटी/ओएनडीएममार्फत होईल.

एपीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०२४-२५ च्या सदरव्यती ई-मेल कंपनी/डिजिटिअलीद्वारे नोंद आहेत त्यानी एजीएम परिषदक व सेली परिषदक सव्य दृकश्राव्य (एजीएम/सीपीसीडीओ-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिलांक ३ ऑक्टोबर, २०२४, सेली/एजीएम/सीपीसीडी/सीआयआर/पी/२०२०/९९ दिलांक १२ मे, २०२०, सेली/एजीएम/सीपीसीडी/सीआयआर/पी/२०२४/११ दिलांक १५ जानेवारी, २०२१, सेली/एजीएम/सीपीसीडी/सीआयआर/पी/२०२३/६२ दिलांक १३ मे, २०२०, सेली/एजीएम/एपीसीडी/पीओडी-२-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिलांक ५ जानेवारी, २०२३ आणि सेली/एजीएम/डीडीएमआर/२०२३/०१९४ दिलांक ६ ऑक्टोबर, २०२३ नुसार विलीत सुमनेन पाठविल्यात येतील. सदरव्यती कड्या नोंद घ्यानी की, एपीएम सूचना व विलीत येव २०२४-२५ करीता वार्षिक अहवाल कंपनीच्या [www.galaxysurfactants.com](http://www.galaxysurfactants.com) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्स्चेंजच्या अनय बीबीएसई लिमिटेडच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) निरनलन स्टॉक एक्स्चेंजक अफ ईडिया लिमिटेडच्या [www.seindia.com](http://www.seindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदरव्यती एजीएमचेथे फक्त व्हीटी/ओएनडीएम सुविधामार्फत सहभागी होता येवत. एजीएमचे सहभागी होवयाची माहिती जाली सुमनेन नवड आहे. व्हीटी/ओएनडीएम मार्फत सभेचे उपस्थित अलगव्या सदरव्यती कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अनयेच गणसंख्या उद्देशासाठी घोषणी केली जाईल.

एजीएमचेथे मान्य श्लास्य व विलीत येव २०२४-२५ करीता अंतिम लाभगोस सदरव्यतीच्या अधिपार निष्पत्तीसाठी नोंद दिलांक मनुष्यकरीत **मुद्राव्यार, ०९ ऑगस्ट, २०२४** निश्चित केली जाईल.

एजीएम सुमनेन नवड येव ठावोवत न देण्यासाठी त्यांच्या सदरव्यती कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यक्तिगत कंपनने एजीएम सदरव्यती ई-वोटिंग प्रणालीने (ई-वोटिंग) भागदानीची सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगकरीता सविस्तर प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचेत नवड आहेत.

व्यस्त्यावित स्वरुपात भागधारणा अगणारे आणि ज्यचे ई-मेल, बँक विलीत व इतर केवायसी तशीणी नोंद नाहीत अशा सदरव्यतीा विनंती आहे की, त्यांनी आमच्या [www.galaxysurfactants.com/pdf/downloads/Form-ISR-1-Update-of-PAN-KYC-details.pdf](http://www.galaxysurfactants.com/pdf/downloads/Form-ISR-1-Update-of-PAN-KYC-details.pdf) वेबसाईटवर उपलब्ध मान्य आगएसआर-१ भरून त्यांचे तशीणी नोंद करतवे आणि योग्य दस्तावेजांसह आमच्या आरीकरीते पाठवावे.

डिजिट व्हायरस भागधारणा अगणव्या सदरव्यतीा त्यांचे योग्य ई-मेल व बँक तशीणी त्यांचे उद्देशीर सदरव्यतीाद्वारे पाठवुन अद्यावत करवे.

भागधारकांनी नोंद घ्यानी की, विलीत कायदा २०१३ च्या सुधारिप्रमाणेच आवयकर कायदा १९६९ (कायदा) नुसार अनियमित आहे की, कंपनीद्वारे दिलेल किंवा विलीत केलीये लागीये हे भागधारकांच्या हने कर योग्य असेल. कंपनीने बाकरीत अतिम लाभगो देण्याच्या वेळी सोटाकरीत कायदात (टीडीएम) नुसार अनियमित आहे. योग्य टीडीएम दर निश्चित करपासाठी भागधारकांनी काढाव्या तद्दीनसुधार आवयकर दस्तावेज सादर करतवे. सविस्तर कादर, लागू कादर उपलब्धवतीरी आवयकर दस्तावेज एजीएमच्या सुमनेन नवड केली आहेत.

**गॅलेक्सी सर्फैक्टन्ट्स लिमिटेडकरीता**

**११ जुलै, २०२४**  
नवी मुंबई

**निरंजन केतकर**  
कंपनी सचिव

[illegible]

**नमुना अ  
जाहिर अधिसूचना**  
(इनसॉल्व्हन्सी अण्ड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स))

बायमेडो हेल्थकेअर एग्लएनपीच्या धनकोंचे लक्ष्य वेधण्याकरिता	
आयवयक तपविल	
१	काँपिट्र ऋणकोचे नाव
२	काँपिट्र ऋणकोची स्थापना तारीख
३	न्या प्राधिकरणाअंतर्गत काँपिट्र ऋणको स्थापना/नॉलीकण झाले आहे
४	काँपिट्र ऋणकोचे काँपिट्र ओव्हळ क्रमांक /एमडिटी दाखिल ओव्हळ क्रमांक
५	काँपिट्र ऋणकोचे नोंदीकृत कार्यालय व प्रदान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता
६	काँपिट्र ऋणकोच्या संपर्कित दिवाळखोरास प्रारंभ तारीख
७	दिवाळखोरी ठावू प्राप्ति समामीची अंतीजित तारीख
८	अंतिम ठावू प्राप्तिकारी म्हणुन कार्यरत असणारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदीकृत क्र.
९	मंडळासह नोंदीकृत प्रमाणे अंतिम ठावू प्राप्तिकार्याचे पत्ता व ई-मेल
१०	अंतिम निराकरण व्यावसायिक म्हणुन काम करणारा दिवाळखोरी व्यावसायिकाचे नाव आणि नोंदीकृत क्रमांक

१) नासा सागर कण्ठवाची अंमिता तारिले	२५.०५.२०२५
२) अंतर्गम टरास प्राचिकथाद्वारे दिवसे दिवसे कलम २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकांचे वर्ग, काही अर्थव्यवस्था	लम्पू नाही
३) वर्गधर्माचे धनकांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पदवीही अधिकाऱ्यांचे नाव (प्रत्येक वर्गाकिताना तीन नावे)	लम्पू नाही
अ) आवयकडून मनुष्य ब) अधिकृत प्रतिनिधीसंच तपस्वित उपलब्ध असल्याचे पत्ता	अ) वेबकितल: <a href="https://ibbi.gov.in/en/home/Downloads">https://ibbi.gov.in/en/home/Downloads</a> ब) लम्पू नाही

येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक ०१.०७.२०२५ रोजी **बायमेडो हेल्थकेअर एलएलपीच्या** कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारंभ करण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांनी दिला आहे (प्राप्त आदेश दिनांक ११.०७.२०२५ रोजी).

महाराष्ट्र हेव्हेंस अ एल्लेग्रीन्स। धर्माच्या वारे कळविणारे ते आहोत की, त्यांच्या त्यांच्या दाना ते पातूबा बाब ₹.१० नोंद करून घ्यावेत अशीच ठावठिकाणची विनवृत्तीमात्र २५.०९.२०२१ पर्यंत दाना देत पातूबा बाब ₹.१० आर्थिक धर्मांनी त्यांचे दानधर्म पातूबा कळ विवृत्त स्वस्वतःच करवावे. कार्यवाहक भाषाकारांना तसेच कामगार व कर्मचारी यांची त्यांच्या दानधर्मा पातूबा कळविणे, द्यालगादी कळ विवृत्त स्वस्वतःच करवावे. नोंद कर.१२२ समोर सुचिवट्ट प्रमाण वारंवारंशी विविध धर्मांनी मुमूर्ता सूर पथे वागचे (विशेष बाब) अधिकृत प्रतिनिधी नोंद कर.१२२ समोर होणामासी नोंद कर.१२३ समोर नमूद केलेले तीन अतवर्तद्वी प्रतिकार्यांची एक प्राप्तिवृत्त प्रतिनिधी म्हणून त्यांची नमूद देवावीत.

सही/-  
 श्री. विजय मुर्मुराया, अपनतहारी ठाण प्रगतिहारी  
 मुखेभा मनेजमेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड  
 बायमेडो होल्डिंग्स एलएलपीयन्स बाबतही अंतर्गत रिगोअपूशन प्रोफेशनल  
 नोट.क्र.आयबीबीआय/आयपीसी-००२०/आयपीसी-००२२/२०२२/०००३३  
 टिकाण: कोलकाता  
 दिनांक: ११.०७.२०२५  
 एएफए - एफ१/५००२३/०१/३११२२५/२०२५

**RESINS & PLASTICS LTD.**  
 सीआयएन:एल२५२०९एमएम९८५पीएलसी०१२२२३  
 नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.ए-८, मरोळ इंडस्ट्रीयल इस्टेट,  
 एमआयडीसी, क्रॉस रोड बी, स्ट्रीट क्र. ५, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३  
 दूर.क.:६९९८७०००, ई-मेल:info@resplast.com  
 वेबसाईट:www.resplast.com

## सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची (सीआयएन : एल२५२०१एमएच१९६१एलसी१२२२३) **६४वी** वार्षिक सर्वसाधारण सभा **शुक्रवार, ०८.०८.२०२५ रोजी स.१०.३०वा.** आयएमसी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, किलावट कॉन्फरन्स रुम, आयएमसी इमारत, आयएमसी मार्ग, चर्चीट, मुंबई-४०००२० येथे ६४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्श करण्याकरिता होणार आहे.

६२व्या एजीएमपी सूचना व वित्तीय वर्ष २०२४-२०२५ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेलने / डिफॉल्टर सहभागीदारके नोंद अहवाल त्यांना विद्युत स्वफोनने पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या [www.resplast.com](http://www.resplast.com) व <https://www.evoting.nsdl.com> वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि ६४व्या एजीएमध्ये विमर्षात कारवायाचे विषयाबाबत आवश्यक दस्तावेज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात रविवार, शनिवार व ६४व्या एजीएमच्या तारखेपर्यंत सार्वजनिक रजा बगळून सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

सदस्यास समेत उपस्थित राहून मत देण्याचा अधिकार आहे तसेच त्यांच्या वतीने समेत उपस्थित राहून घोषवत मत देण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिकार आहे. प्रॉक्सी कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी नियुक्ता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात एजीएमपुर्वी किमान ४८ तास आगोदर सादर करावेत.

नॉद दिनांक शुक्रवार, ०९.०८.२०२५ (नॉद दिनांक) रोजी वास्तविक स्वरूपात किंवा डिजिटल स्वरूपात भाषाभारणा सधस्यांना त्यांचे मत नंश्चाल सिक्वियुटिड डिपॉझिटरी लिमिटेड (एसएसडीएल) वर विद्युत मतदान प्रणालीने दध्या एजीएसएल सुनिश्चित नयुद विषयांवर विद्युत रल्लंगान देता येईल. जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स धरूनु कंपनीचा सधस्या झाला असध्यास आणि नॉद तारखेला भाषाभारणा घेतली असध्यास सधस्या evoting@nsdl.co.in वर वनिती पाठवूनु लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

ई-वोटिंग कालावध **रविवार, ०३.०८.२०२५ रोजी स.९.००वा.** प्रारंभ होईल आणि **गुरुवार, ०७.०८.२०२५ रोजी सायं.५.००वा.** समाप्त होईल. सदस्यांचे ठरावकार दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. नोंद दिनांक **शुक्रवार, ०९.०८.२०२५** रोजी कंपनीच्या भरणा केलेले भांडवलता त्यांचे अर्शच्या सारासरीवर मतदान अधिकार असतील. रिमोट ई-वोटिंग व ई-वोटिंगबाबत सविस्तर माहिती एज्यूपन सूचनांच्या टिपमध्ये मुद्दम करण्यात आली आहे. रिमोट ई-वोटिंगने सदस्यपण मत दिल्यानांवाही त्यास ६४थ्या एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

एजीएमयूई रिमोट ई-वोटिंग आणि एजीएस दरम्यान ई-वोटिंग योग्य व पारदर्शक रित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून में. पारीख अँड एसोसिएटस्, कार्यरत कंपनी सचिवचे श्री. पी.एन. पारीख (एफसीएस ३२७ व सीपी क्र.१२२८) किंवा त्यांच्या मेरजेरीज मित्रेश धाबलवाला (एफसीएस ८३३१ व सीपी क्र.१५११) यांची नियुक्ती केली आहे.

काही प्रश्न असल्यास तुम्ही [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) च्या डाऊनलोड सेवकान्वर सदस्यांकडून उपलब्ध असलेले फ्रिक्वेंटली आसक हेक्चर्स (एफएक्चर्स) व ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा अभिप्रेत घ्यावा किंवा संपर्क दु.क्र.:०२२-४८८६०००० व ०२२-२४९१०००० किंवा **श्रीमती प्राज्ञाता पावळे** यांच्याकडे - [evoting.nsdl.co.in](mailto:evoting.nsdl.co.in) वर विनंती पाठवावी.

नॅशनल सफ्टवेरटिंग डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसएलटीएल) द्वारे असलेले सेंट्रल डिपॉझिटरी नियमसूची (इंडिया) लिमिटेड (सीईएसएल) इतर सदर तारखेला दिलेल्या यादीनुसार वास्तविक स्वरूपात किंवा विद्युत स्वरूपात (डिजिट) भागधारणा अर्जाच्या कंपनीच्या संपादकांच्याकांना एजीएममधे घोषित झाल्यास ३१ मार्च, २०२५ रोजी संपादनाच्या वित्तीय वर्षासाठी रु.१०/प्रत्येकीचे रु.७.०० प्रती शेअर्स (७०% दराने) लाभांश देण्याच्या उद्देशाने **शनिवार, ०२.०८.२०२५ ते शुक्रवार, ०८.०८.२०२५** (दोन्ही दिवसास समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरात पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये  
रेझिन्स अँड प्लास्टिक्स लिमिटेडकरिता  
सही/-  
(रुपेने चोक्शी)  
व्यवस्थापकीय संचालक  
डीआयएन: ०००५९३२६

टिकाण : मुंबई  
दिनांक : ११ जुलै, २०२५

## PUBLIC NOTICE

# NOTICE

intend to purchase the following property described as Unit Gola 25/35 Arjun Centre Plot No. 231 Vihar Mumbai - 68. The Original & Purchase Agreement between P. Parash Kantilal Industries Ltd. and Gola Arjun dated 12th October 1979 and 2) Brijlata Agarwal & M. Work Chembur Mumbai dated 2nd July 2007 has been Lost / misplaced. Should anyone have any item should make it known in writing with proof in support of the claim to the undersigned with 14 working days of this notice. Else it will be deemed that no objections exist and the transaction shall proceed unobjectioned.

**Dilip D Patel**  
Kaliandas Udyog Bhavan, Century  
Tar Lane, Prabhadevi, Mum-25

Notice is hereby given that we, **M/s. Apaki Industrial Premises Co-op. Society Ltd.** have received application for issue of duplicate for lost / misplaced Share Certificates No **56 For 5 (Five) Shares**; bearing Distinctive Nos. **276 to 280** belonging to **Mr. Parash Kantilal Shah**. Any person/s or institution in possession of the aforesaid Share Certificate/s or having any claim/s to the aforesaid Share Certificate, should notify to any lodge such claim/s with the Registered Office of the Society known as Apaki Industrial Premises Co-op. Society Ltd., at 246, Sidhapur Industrial Estate, Masrani Lane, Hahar Pool, Kuria (W.) Mumbai -400007. Within 15 days from the date hereof after which no such claim/s will be entertained and society will deal with the said as it may deem fit.

**For Apaki Indl. Coop. Soc. Ltd.**  
Sd/-  
**Mr. Ketan P.Vora**  
(Hon. Secretary)

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित

जप्त वाहनांच्या विक्रीसाठी कर्जदारांना जाहीर नोटीस

खाली ममूद कर्जदारांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मुंबई या बँकेकडून वाहन ताणून कर्ज घेतलेली आहेत. सदर कर्ज थकीत झाल्याने बँकेने माराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १९१ अंतर्गत त्यांच्या विरुद्ध केलेल्या कारवाईबाबत अनंतीत बँकेस मुंबई द्याव्यात याच ठिकाणी वाहन ताणले आहे. सदर वसुली द्याव्यात/यासाठी थकीत वसुलीसाठी बँकेने विशेष समजूती अधिकाऱ्यांमार्फत त्यांना वारंवार नोटीसद्वारे सूचना करूनही कर्ज भरणा करण्यास टाळाटाळ केल्यामुळे तारण वाहन बँकेने जप्त केली आहेत. तसेच सदर वाहन विक्रीबाबत बँकेकडील उल्लंघन पत्क्याच्या त्यांच्या दिनांक १३/०४/२०२५ रोजी, रजिस्ट्रार पोस्टद्वारे नोटीस पाठविली होती. परंतु, सदर नोटीसीचा पत्किराज न केल्यामुळे ती बँकेस जप्त आलेली आहेत. सबब, या जाहीर नोटीसीद्वारे खालील कर्जदारांना त्यांचे जप्त वाहन विक्री करण्यात येत असल्याचे कळविण्यात येत असून याबाबत त्यांचे काही म्हणणे असल्यास त्यांनी बँकेचे फोने येथील मुख्य कार्यकारी अधिकारी कर्ज वसुली विभागाचा श्री. चमरयाम गवरे, मो.क्र.७७३२३१९१९ यांना जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांत प्रात्यक्ष भेटून म्हणणे सादर करावे. अन्यथा त्यांचे काही म्हणणे नाही असे समजून नियमानुसार खालील सर्व वहानांचा जाहिर लिलास करण्यात येईल.

कर्ज खाते व वाहन तपशील				
अ.क्र.	शाखेचे नाव	कर्ज खाते क्र.	वाहन मालकाचे नांव	वाहनाचे नांव
१	भायखळा	१२/५०/२२/७८	शेख जावेद अब्दुल वाहिद	MH 01 CJ 4352 ECCO
२	भायखळा	१२/५०/७०/१०८	शेख मुल्लेसाबी अब्दुल रौफ	MH 03 CR 3341 ECCO
३	भायखळा	१२/५०/७०/१३३	शेख मेहबुब अब्दुल सत्तार	MH 03 CR 3761 ECCO
४	परेल व्हिलेज	३४/५०/७०/२०	दुबे वैद्यकराजा प्रेमसागर	MH 03 CR 3966 ECCO
५	परेल व्हिलेज	३४/५०/७०/१८	मोहम्मद मसाफ लाल	MH 03 CR 3747 ECCO

सही / -

उपसरव्यवस्थापक  
कर्ज वसूली विभाग

**एस बी एफ सी फायनान्स लिमिटेड**

गाव चकाला, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९.

<b>ताबा सूचना (मुखश व्याज (अमलतजगणी) निमय, २००२ व्या निमय ८(२) नुसार)</b>			
<p>अधिकांशवार्ता विस्फुटारवडेशन, फाकनाशिल सह सेवत आणि विस्फुटारी इंटेरेटर इफोर्मसेंट बचवी पुस्तकाना, कावडा २००२ अंतर्गत एस्वीएफसी फायनस लिमिटेडने अयोग्यतांवर आधारीत आणि दुसरा हिला (अमलतजगणी) निमय ८ सह बावलेल्या कलम ३२(२)नुसार प्रत्येक कलमा अफिकराना वार केली. निमय २००२ अंतर्गत, नोटिफिकेशन्स नुसार केल्या जाणाऱ्या एफसीएस (अमलतजगणी) निमय ८ सह बावलेल्या कलम ६० दिखवण्यासाठी आत खाली नव्हेत केल्या जाईल। सह-कर्मजर्जनां मागील नोटिफि वार्ता करवत आता आहे.</p> <p>कर्मजर्जनां सह-कर्मजर्जनां कर्मजर्जनां करवत कल्याण अकस्मिकी झाला आहे, याद्वारे कर्मजर्जनां सह-कर्मजर्जनां आणि सामान्य जंतोने नेमसत येवता आहे आणि काला खरादशारीताना त्याच्या प्रत्येक कलमा अफिकराना वार करत आता आहे. उक्त अधिनियमाच्या कलम ३३(४) अंतर्गत खालील ताखांना उक्त निमयाच्या निमय ८ सह बावले.</p> <p>विशेषतः कर्मजर्जनां सह-कर्मजर्जनां आणि संबंधीतपारंपारणे जंतोले मालमलनेषे व्यवहार न कल्पणी खबदारी देण्यात आता आहे. आणि मालमलनेषे कोतातही व्यवहार एस्वीएफसी मालमलनेषे लिमिटेडच्या मुलकाच्या अधीन असेल.</p>			
कर्मजर्जनांवरून ताबा सूचना आणि मागणी करणाऱ्या तारीख	मालमलनेषे वर्णन आणि ताखाची तारीख	मधे मागणी केली तखम ताबा सूचना (के.ने.)	
१. मेसर्स सोलन विजय रिटेलर २. सोलन परमो प्रमो ३. व्ही. रोयेज ३२-ताला सुमारेवस संबंधी पारतः २०११, रागुजा रागुमदेव पाईक, सांसार ताता टोवरवडक, इटलीक जेज-४, नवीनगांव, एन नेस्ट रोड, भांडेरा, पुणे. ४०१००५ मागणी सूचना तारीख १४ फेब्रुवारी २०२५ कर्मजर्जनां: २०२१०६००००२६४४-२४ (बीओए २३३२३५२२)	मीता-भांडेरा देवतीस मालमलनेषे तो सर्व भाग आणि पावलेसमलतजगणी इतर वार्ता, इतर माहिती: मोनेवतवर, रागुज क्रमांक १/ विभागा १४/४, ईस्ट क्रमांक २०१, दुसमलतजगणी, रागुजा रागुमदेव पाईक ई प्रकाश इमारत, भांडेरा पुणे.ओ.आय ४०१००५, कलम ६०० ची. (संबंधित क्रमांक: जुलुन: २२/८, ३ नवीन ए.के. २७/२, ३ नवीन ए.के. २३३/६, ४ नवीन ए.के. २५/६/५, आणि खालीमलतजगणी बावले - पुढे - सोलन एवत, पडिमव- रागुजा रागुमदेव पाईक व्ही. निग, उता ए.के. २३३/२४ आणि २३३/२४ सीआरडी, दक्षिण - रागुजा रागुमदेव पाईक	४. २०२२/२१/१- (सर्वेष्टे इतर ताबा सूचना) एस्वीएफसी एफसीआरक) दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५, ८ फेब्रुवारी २०२५, पासत लागू न केल्या जाय	
	ताबा खबदारी: २ जुलै २०२५		
<p>सुलित मालमलनेषी पुर्वीत करवण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कावड्याच्या कलम ३ व्या उप-कलम (८) च्या तारुल्लेकडे कर्मजर्जनांवर लस आमोर्जित केली आहे.</p>			
दिनांक: पावपर लिंकन: १२.०४.२०२५		एस्वी- (अधिकृत अफिकर) सहाजी	

 **आयटीडी सीमेन्टेशन इंडिया लिमिटेड**  
 कॉर्पोरेट थोडक्या क्रमांक: एल६१००एमएएच१६८पीसीसी०१०४३५  
 नॉनप्राकृत कार्यालय: १वा मजला, प्राणभा वै, टॉवर बी, गेट क्र.५, सावित्रीवाहा रोड, पर्वडी, मुंबई-४०००७२. दूर.क.:+९१-२२-६६९३१६००,

**हिडिओ कॉन्फ्रन्सिंग किंवा इतर ऑडिओ व्हिड्युओमल माध्यमांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या ४७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात इंडिटी शेअरहोल्डर्सना सूचना**

कंपनीची (४७वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२५ रोजी दु. २.३०वा. (प्रायः) हिडिओ कॉन्फ्रन्सिंग (व्हीसी) किंवा ऑडिओ व्हिड्युओमल माध्यमांद्वारे (ओव्हीएम) आयोजित केली जाईल, जेव्हाच कंपनीची एजीएम बोलावण्यातली प्रस्तावित केल्या जाणाऱ्या एजीएमच्या सूचित्येने नवट कल्याणगंगा व्यवसाय कलाने येईल.

सकारण मतदानाने २ एप्रिल, २०२० आणि १३ एप्रिल, २०२० रोजी जारी केलेल्या वृत्त्यांना सामान्य परिपक्वांदारे सभेच्या संदर्भात जारी केलेल्या त्यांव्यंतच्या परिपक्वांदारे, नवीनतम १९ सप्टेंबर, २०२४ रोजी जारी केलेले, (एक्झिटिंग्ग एसीए परिपक्व म्हणून ज्ञात) आयोजित प्रत्यक्ष उपस्थितिधाराच्या हिडिओ कॉन्फ्रन्सिंग (व्हीसी) इतर ऑडिओ व्हिड्युओमल माध्यमांद्वारे (ओव्हीएम) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सारख्या कार्यवाही प्रसंगानी दिली आहे. मिथ्या, भ्रष्टाचार विस्मृतीद्वारे असे एम्बेसज बॉर्ड (सीई) ने १२ मे, २०२० रोजी केलेल्या वृत्त्या परिपक्वांदारे आणि या संदर्भात जारी केलेल्या त्यांव्यंतच्या परिपक्वांदारे, नवीनतम परिपक्वा ३ ऑक्टोबर, २०२४ रोजी (सीबी परिपक्व) खंडाल काली स्वतःती दिल्या आहेत. त्यामुळे, कंपनी कायदा, २०१३ (कायदा) सीसी (हिस्टॉरी ऑलिंगिंशंस अंड डिक्लोरस रिक्वायर्स) र्युलेजन्स, २०१५ (सीसी हिस्टॉरी र्युलेजन्स) सीसी परिपक्व आणि एम्बेसज परिपक्व यांच्या तरतुदीनुसार, कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितिधारा आणि सामान्य ठिकाणी आयोजित केली जाऊन, तांदू एसीए आणि सीबी परिपक्व, कायदावर्ती संदर्भात तरतुदी आणि सीसी हिस्टॉरी निमत यांच्या अनुमत्यात, वार्षिक अहवालच्या वास्तविक त्वां छापण्याची आणि पाठवण्याची आवश्यकता दह करण्यात आली आहे. त्यामुळे, २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक अहवालवाढ वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धती ला सहकार्यात पाठवली जाईल ज्याचे भिन्न कॉपी/जिडफाइर आणि शेअर ट्रान्झफर एंटर (आंदीए) केळ नोंदीणीकृत आहेत अर्थात केवळ इलेक्ट्रॉनिकी लिस्टिंग/डिजिटिरीड हस्ताक्षरानुसार जेव्हाच कोणत्याही सदस्याने वार्षिक वार्षिक त्वां माहितीरी सभेच्या सदस्यां वरिष्ठ सभेत नोंदीणीकृत नाही त्याची कृपया आप पाठवले जाईल, ज्यामध्ये २०२४-२५ कंपनीच्या वेसासादर वार्षिक अहवाल अर्थात अर्थात करण्याची वे-रिंस्क प्रदान केली जाईल. सदस्यांनी नोंदी त्यांची कृपया आप वार्षिक अहवाल २०२४-२५ कंपनीच्या वेसासादर <https://www.itdcm.co.in/investors/financial/annual-reports/> वर, बीएसई आणि इतर शंखल तरतुदी एम्बेसज ऑफ इंडिया (लिस्टिंगच्या वेसासादर अनुक्रमे [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि [www.secdia.com](http://www.secdia.com)) वर आणि शंखल विस्मृतीरी डिजिटिरीड लिस्टिंग (एम्बेसजिंग) च्या वेसासादर <https://www.evoting.nsdl.com> वर उपलब्ध करून दिला जाईल. भागधारक केवळ व्हीसी/ओव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राह शकतात आणि सभागणी होऊ शकतात.

एजीएमएचे सहभागी कंपन्यांचा सुचना एजीएमएच्या सुमनेमधे देण्यात आला आहेत आणि कंपनी काढत, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरप्रायची गणना करणार्यासाठी (सीओ) ओव्हरसीइंगद्वारे एजीएमएच्या उपस्थित राहणाऱ्या भागाधारकांची उपस्थिती नोंदीत जालेल.

कंपनीला तिच्या भागाधारकांना हेल्व्हेटियम पद्धतीने निदेश ई-व्हॉटिंग सिस्टम (एजीएमएच्या डिजिटलाइज्ड पद्धती) वापरून वार्षिक संपूर्णवार्षिक सभेत पाठित होण्याची प्रत्यावर्तन मर्यादा काल यासाठी ई-व्हॉटिंगची सुविधा प्रदान करताना आनंद होत आहे. सधेचे, वार्षिक संपूर्णवार्षिक सभेच्या कामकाजाद्वारे निदेश ई-व्हॉटिंग (फक्तनिर्णय ई-व्हॉटिंग म्हणून ओळखले जाते) देखील वापरता येईल. कंपनी संपूर्णवार्षिक भागाधारकांना ई-व्हॉटिंग सुविधा प्रदान करणार्यासाठी एएसईडीएलच्या सेवा निवृत्त करण्य आहेत. ई-व्हॉटिंगसाठी सुचना एजीएमएच्या सुमनेमधे दिल्या आहेत.

ई-मर्यादा कालावधी सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५ (स.प.१०.००) पर्यंत) भाग्य सुम होईल आणि बुधवार, ६ ऑगस्ट, ६ ऑगस्ट, ६ ऑगस्ट (स.प.१०.००) पर्यंत) गोप्य सभेत. त्यानंतर मर्यादित भागाधारकांना एएसईडीएलद्वारे ई-मर्यादा मॉड्यूल देऊ के जाईल. मर्यादित उदाहरण मर्यादा मर्यादित, त्याला (संघटित) नोंद देत बलवर्तन्या निदेशाची नदी जाणार नाही. निदेश ई-मर्यादनाच्या सुचना एजीएमए बोलतान्याच्या सुमनेमधे नोंदमधे तयारीवाला दिल्या आहेत, हे <https://www.evoting.scri.com> वर देखील उपलब्ध आहे. एजीएम मर्यादा ई-मर्यादनाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएमएच्या उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी रिमोट ई-मर्यादनाद्वारे भागीच मर्यादा मर्यादा केलेली नाही, ते एएसईडीएल पोर्टलद्वारे एजीएम मर्यादा मर्यादनाचा अधिकार वापरू शकतात.

कंपनीने सातक रिवॉइसद्वारा सल्ले मजूर लवकरास, आर्थिक वर्ष २०१४-१५ साठी सदस्यांना लाभार्थी मिळवण्याचा हक्क निश्चित करण्यासाठी **गुवगार, ३१ जुलै, २०१५** रोजी चौदाव्या दिने निमित्त करीत आहे.

सदस्यांचे मतदानाचे अधिका **गुवगार, ३१ जुलै, २०१५** (कट-ऑफ तारीख) रोजी कंपनीच्या पेड ऑन इन्फिटी शेअर कॅपिटलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअरच्या प्रमाणात असतील. ज्या व्यक्तींनी नाव कट ऑफ तारखेला सदस्यांच्या नांवपेठे मध्ये ह्या डिपॉझिटरीद्वारे राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नांवगिरीमध्ये नोंदवले आहे असे त्यांना <https://www.evoting.nsdl.com> वर विनिर्दिष्ट दिने ई-मतदानातही संधी मिळू शकेल.

ई-व्हॉटिंग प्रसारित्यामुळे वाषांक सडवाण्याक सभा आणुत ई-व्हॉटिंगप्रत्ये सरभणी भागधकारता तुनू कांही प्रश्न कल्ले समरये अत्सलाय, तुन्ही [https:// www.evoting.nsdl.com](https://www.evoting.nsdl.com) च्या डडाठानले विभागगत अजुवळ्य सहलग्गी भागधकारता वुत्तरांत वावरंग निवारले तालुक प्रश्न (फायकुप) आणि भागधारकांतरांत ई-व्हॉटिंग बापाकर्ता पुस्तिक्ता पाहू शकता किंबा ०२२-४४८६१३००० पर कॉल करु शकता किंबा ई-व्हॉटिंगवरिल तुमच्या तराकरि निवारण करणयातरांत एनएसडीएलच्या सहाय्यक व्यवस्थापक, कुमारी रिंघ बाग यांना नियुक्त केलेल्या ईमेल आयडी: [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com) पर विनिर्ती पाववू शकता.

ज्या सदस्यांचे ईमेल आयडी आधारित कळना/आटाए/डिपॉझिट सहाभागा(सहभागा) कड नादणकृत आहेत, त एजाएमच्या सूचनमध्य दिलल्या ई-व्होटिंगसाठीच्या सूचनांचे पालन करू शकतात.

ज्या भागधारकांनी अद्याप त्यांचा सर्वसाधारण सभेची सूचना, वार्षिक अहवाल आणि लाभांश ईमेलद्वारे प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल आयडी/बँक तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांना विनंती की त्यांनी त्यांचे ई-मेल आयडी खालीलप्रमाणे नोंदणीकृत करावेत:

१. सेबीने मास्टर परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/पीओडी-१/पी/सीआयआर/२०२४/३७ दिनांक ७ मे, २०२४ सहवाचिता आणि सेबी/एचओ/एमआयआरएसडी/पीओडी-४/पी/सीआयआर/२०२४/८१ दिनांक १० जून, २०२४ नुसार, ०१ एप्रिल, २०२४ पासून वास्तविक स्वरूपात इकट्टी भाग धारण करणाऱ्या भागधारकांना लाभार्थी केवळ विद्युत पद्धतीने दिला जाईल असे आदेश दिले आहेत. असे पॅमेंट भागधारकांनी त्यांचे पैन, संपर्क तपशील (पिन) आणि मोबाइल नॉम्बरसह पोस्टल पत्ता, बँक खात्यात तपशील आणि नमना स्वाक्षरी (केवायसी) पदाने केवळयाच ठिकाणे केले जाईल.

२. ज्या भागधारकांकडे वास्तविक स्वरूपात इक्विटी शेअर्स आहेत आणि ज्यांनी त्यांचे पॅन, संपर्क तपशील, बँक खात्याचे तपशील आणि नमुना स्वाक्षरी अपडेट केलेली नाही, ते पॅन आणि केवायसी तपशील सादर केल्यानंतरच केपिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडकडून तक्रार दाखल करण्यास किंवा कोणत्याही सेवा विनंतीचा लाभ घेण्यास पात्र असतील.

४. डीमॅट भागधारकांकरिता - डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनिती आहे की त्यांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीकडे त्यांचे

4. जास्तवेळी भाणधारकाकरिता - वास्तविक स्वरूपात शेअर्स कर्णाच्या सदस्यांना केबायसी अपडेट करण्यासाठी आणि नामांकनाच्या निवडीसाठी (जर ते आधीच अपडेट केलेले नसतील तर) कंपनीच्या वेबसाइट <https://www.itdcm.co.in/investors/shareholders-information-and-forms/> वर उपलब्ध असलेले नमुना आयएसआर-१, नमुना आयएसआर-२ आणि एसएच-१३ सादर करण्याची विनंती आहे. ते नमुना

संलग्नित पत्र बॉ, प्लॉट ई-२, गंधाबावला, कायनासबावला डिस्ट्रिक्ट, नानकानुमडी, हवेलीबाद-५०००३२, टॉल फ्री क्र.१८००-३०९-४००९  
 कर किंवा सुरक्षा, ३१ जुलै, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी [enward.risk@infotech.com](mailto:enward.risk@infotech.com) या ईमेल आयडीवर किंवा त्यांच्या वेबलिनकवर अर्थात  
<https://ris.kfintech.com/clientservices/isc/default.aspx> वर अपलोड करा, परंतु दोन्ही प्रकरणांमध्ये, सादर केलेल्या कागदपत्रांवर  
 धाकांची डिजिटल स्वाक्षरी असेल.

आयटीडी सीमेन्टेशन इंडिया लिमिटेडकरिता  
सही / -  
राजल नेओगी

ठिकाण: मुंबई	कंपनी सचिव
दिनांक: १० जुलै, २०२५	सदस्यत्व क्र.ए१०६५३